

L-1/1979/MGP

January 22, 2019

To,  
**BSE Limited**  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street, Mumbai- 400 001

**National Stock Exchange Limited**  
Exchange Plaza, Bandra Kurla Complex,  
Bandra (East), Mumbai- 400051.

**Code No: 500031**

**Symbol: BAJAELEC- Series: EQ**

Dear Sirs,

**Sub.: Newspaper Publication - Notice of the Board Meeting to consider, inter-alia, the financial results of the Company for the quarter and nine months period ended on December 31, 2018**

In accordance with Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith a copy of Notice of Board Meeting, scheduled to be held on Thursday, February 7, 2019 to consider, inter-alia, the unaudited financial results of the Company for the quarter and nine months period ended on December 31, 2018, as published in 'The Free Press Journal' and 'Navshakti' today.

Kindly acknowledge receipt.

Thanking you,

Yours faithfully,  
For Bajaj Electricals Limited

Mangesh Patil  
EVP- Legal & Taxation and Company Secretary

Encl.: As above.

**Bajaj Electricals Ltd.**  
**Bajaj Inspiring Trust**  
 CIN: L31500MH1938PLC009887  
 Regd. Office: 45/47, Veer Nariman Road, Mumbai 400 001  
 Tel.: 022-22043780/3841 | Email ID: legal@bajajelectricals.com  
 Website: www.bajajelectricals.com

**NOTICE**  
 NOTICE is hereby given, pursuant to the Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of Bajaj Electricals Limited ("Company") will be held on Thursday, February 7, 2019 to consider, approve and take on record, inter-alia, the Unaudited Financial Results for the third quarter and nine months ended on December 31, 2018.

This intimation is also available on the website of the Company www.bajajelectricals.com and on the website of the stock exchanges, where the shares of the Company are listed, viz. www.bseindia.com and www.nseindia.com.

For Bajaj Electricals Limited  
 Mangesh Patil  
 EVP-Legal & Taxation and Company Secretary  
 Mumbai: January 22, 2019

**POLO QUEEN INDUSTRIAL AND FINTECH LIMITED**  
 (CIN: L2200MH1984PLC094539)  
 Registered Office: 304, A-10, 2 Industrial Premises, G. K. Marg, Lower Parel (W), Mumbai - 400013 Tel: 022 24935421/24937001, Fax: 022 24935420/24937047  
 E-mail: info@poloqueen.com Website: www.poloqueen.com

**NOTICE**  
 Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, January 29, 2019 at 4.30 p.m. at the registered office of the Company, inter alia, to consider and approve the standalone unaudited financial results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2018.

The said Notice may be accessed on the Company's website at www.poloqueen.com and on the website of the Stock Exchange(s) where the shares of the Company are listed i.e. at BSE Limited at www.bseindia.com and at the Metropolitan Stock Exchange of India Limited at www.mseil.in.

For Polo Queen Industrial and Fintech Limited  
 Sd/-  
 Namrata Vanamala  
 Company Secretary  
 Place : Mumbai  
 Dated: January 22, 2019

**NOTICE**  
 Shri Ganpat Amaram Parab, a member of the OM NAMO SUJLAM SUJLAM Co-operative Housing Society Ltd., having address at Shivaji Nagar, Vakola Bridge, Santacruz (E), Mumbai-400 055 and holding Room No. 9A/8 in the chawl of the society, died on 18.06.18 without making any nomination.

The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said share and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objectors for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society, if no claims/objectors are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the Bye-laws of the society. The claims/objectors, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with, in the manner provided under the Bye-laws of the society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by, the claimants/objectors, in the office of the society/with the Secretary of the society between 11.00 A.M. to 11.30 P.M. from the date of publication of this notice till the date of expiry of its period.

The Om Nammo Sujlam Suflam Co-operative Housing Society Ltd.,  
 Sd/-  
 Hon. Secretary  
 Place : Mumbai  
 Date : 22/01/2019

**Piramal Enterprises Limited**  
 Regd. Office: Piramal Ananta, Agastya Corporate Park, Opposite Fire Brigade, Kamani Junction, LBS Marg, Kurla (West), Mumbai - 400 070  
 CIN: L2410MH1947PLC005719  
 Tel No.: 022-3802 3000/4000; Fax No.: 022-3802 3004  
 Email id: complianceofficer.pes@piramal.com; Website: www.piramal.com

**NOTICE**  
 NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 28<sup>th</sup> January, 2019, to inter-alia, consider and approve the Unaudited Financial Results (Consolidated and Standalone) for the quarter and nine months ended 31<sup>st</sup> December, 2018.

The information contained in this notice is also available on the Company's website www.piramal.com and also on the website of BSE Limited: www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited: www.nseindia.com.

For Piramal Enterprises Limited  
 Sd/-  
 Leonard D'Souza  
 Company Secretary  
 Mumbai  
 21<sup>st</sup> January, 2019

**PUBLIC NOTICE**  
 PUBLIC NOTICE is hereby given Under instructions and on behalf of **SMT. KALPANA MANHAR VORA and MR. MANHAR VORA** for issue of **TITLE CERTIFICATE** to them, with respect to Bungalow No.17 (previously numbered/ identified as Bungalow type B-1) admeasuring about 680 sq. feet carpet area or thereabouts along with open car parking space in the said plot, in the Society known as "Golf Links Co-Operative Housing Society Ltd." C.T.S. No. 1740 bearing Original plot No.569 and bearing plot No.569-B of suburban scheme No.III of Chembur, Mumbai - 400 071 (THE SAID BUNGALOW) along with the said shares being 5 (five) fully paid up shares of the face value of Rs.50/- (Rupees Fifty Only) each, bearing distinctive Nos. 81 to 85 (both inclusive) held vide Share Certificate No.17 dated 29.09.1974 (the said Shares) together with the benefits of all amounts and deposits lying to the credit of the Vendors / Transferees in the books and records of the said society including Deposits of Sinking Fund, etc. in respect of said Shares & said Bungalow No.17, which they have purchased from Original Buyers, (1) **MRS. GOPA BIPIN SHUKLA & (2) MR. BIPIN AMRITLAL SHUKLA** vide registered Sale Deed under document No.KRL - 1, 13935/2018. In fact, the Original Buyers, (1) **MRS. GOPA BIPIN SHUKLA & (2) MR. BIPIN AMRITLAL SHUKLA** had purchased from Builders vide Agreement dated 18th February, 1970.

Any persons having any right, title, estate or interest by way of Agreement, Inheritance Shares, Sale, Mortgage, Transfer, Lease, Tenancy, Lien, Charge, Trust, Maintenance, Easement, Gift, Licence, Bequest, Partition, Exchange, Possession or otherwise howsoever into or upon the Bungalow with five shares of the Society, should notify the same in writing together with all original documents to the Seller within 14 days from the date of publication hereof failing which the TITLE CERTIFICATE will be issue to **SMT. KALPANA MANHAR VORA and MR. MANHAR VORA.**

Sd/- **JAYANTI K. GADA**  
 ADVOCATE, HIGH COURT - BOMBAY & NOTARY PUBLIC  
 B-4, Mahavir Jyot, Vallabh Baug Lane,  
 Ghatkopar (East), Mumbai - 400 077.  
 MOBILE NO.: +91 93222 40918.  
 Place: Mumbai  
 Date: 22/01/2019

**RELIGARE HOUSING DEVELOPMENT FINANCE CORPORATION LTD.**  
 Registered Office: 2<sup>nd</sup> Floor, Rajlok Building, 24, Nehru Place, New Delhi-110019  
 Corp. Add.: 9th Floor, Tower-B, Paras Twin Towers, Sector-54, Golf Course Road, Gurgaon-122002 (Haryana)

**NOTICE UNDER SECTION 13(2) OF THE SECURITIZATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT 2002**  
 "We the Religare Housing Development Finance Corporation Ltd. through our authorised officer has issued Demand Notice U/S 13 (2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. The contents of the same are the defaults committed by you in the payment of installments of principal interest, etc. the outstanding amount is as mentioned below"

**Name of the Borrower / Co-Borrowers:** Santram Sumal Yadav  
**Su Sumal Yadav / Subhavati Santram Yadav W/o Santram Sumal Yadav**  
**Loan A/c Number:** XMHDRVIR00098202  
**Loan Amount Availed (in Rs.):** Rs. 9,90,000/- (Rupees Nine Lakh Ninety Thousand Only)  
**Date 13(2) Notice:** 13.11.2018 **NPA Date:** 31.10.2018  
**Demand Amount as Per Sec. 13(2) Act Notice:** Rs. 10,02,696.88 (Rupees Ten Lakh Two Thousand Six Hundred Eighty Six & Paise Eighty Eight Only)

**Mailing Address:** • Both R/o : A-1/77, Sidhvi Vinayak Chawl Ganesh Dev, Shiv Sena Lane, Anand Nagar, Bhayander West, Thane, Maharashtra-401101 • Also at: Flat No. 102, First Floor, "Kanha Apartment", Moje Chinchani Taluk Dahanu, Palghar, Thane, Maharashtra.  
**Mortgage Property:** • All Piece and Parcel of property bearing Flat No. 102, first floor, building known as "Kanha Apartment", C.T.S. No. 59, Moje Chinchani Taluk Dahanu, Palghar, Thane, Maharashtra (admeasuring about 585 sq.fts.)

Further with reasons, we believe that you are evading the service of Demand Notice, Hence this publication of demand notice. You are hereby called upon to pay Religare Housing Development Finance Corporation Ltd. within a period of 60 days of date of publication of this demand notice the aforesaid amount along with further interest, cost, incidental expenses, charges etc. failing which Religare Housing Development Finance Corporation Ltd. will take necessary action under all or any of the provision of Sec.13(4) of the said Act against all or any one or more of the secured assets including taking possession of this secured assets of the borrower/s. Further you are prohibited U/S13(13) of the said Act from transferring either by way of sale/lease or in any other way the aforesaid secured assets. Please note that no further demand notice will be issued.

The Authorised Officer,  
 Place : Maharashtra, Dated : 22.01.2019 Religare Housing Development Finance Corporation Ltd.

**PUBLIC NOTICE**  
 (Land/Property situate at Village : Pansli, Taluka-Khalapur, District-Raigad)

Upon request from my clients I am investigating the title of the under mentioned Land/property owned by 1) Shri Ram alias Ramchandra Chindu Tandel 2) Shri Sharad Chindu Tandel 3) Shri Narayan Chindu Tandel 4) Shri Bharat Chindu Tandel 5) Shri Mahesh Kashinath Tandel and 6) Smt. Geeta Kashinath Tandel all residing at: Village Pansli, Tal. Khalapur, Dist. Raigad from whom my client desires to purchase the same by themselves and/or through their nominees/s.

ANY PERSON having any claim against, into or upon the under mentioned Land/property or any part thereof by way of inheritance, agreement, contract, sale, mortgage, possession, gift, lease, lien, exchange, succession, assignment, Lis-Pendency, any order from any court, charge, trust, maintenance, easement, or otherwise are required to notify the same in writing along with the supporting documentary evidence to the undersigned at the address given herein below within 7 days from the date hereof otherwise it will be deemed that there are no claims and/or that the same are waived and the transaction to purchase shall be concluded absolutely.

**THE DESCRIPTION OF THE PROPERTY**  
 ALL THAT PIECES OR PARCELS of land situate, lying, and being at Village-Pansli, Taluka-Khalapur, District-Raigad and bearing are as under.

Gut No. And Hissa No.	Type of Land	Area in H-R-P. (With potkharaba)	Assessment Rs. - Ps.
703/A/2	Class I	2- 00 -00 Equivalent to 20,000.00 sq. mtrs.	2-80

Date : 21st January, 2019  
 Sd/-  
 Sadanand M. Karnik  
 Advocate  
 Office : 3rd Floor, Basilius, Rodas Enclave, Hiranandani Estate, Near Commissioner Bunglow, Ghod Bunder Road, Patlipada, Thane (W)-400 607. Mobile No. 9820141204

**KALYAN DOMBIVLI MUNICIPAL CORPORATION**  
 Under Ground Drainage Department  
**TENDER NOTICE NO. 17/2018-19**

Tenders are invited by the Commissioner, Kalyan Dombivli Municipal Corporation, Kalyan in B-1 format through E-Tendering from the registered contractors (with CPWD/ State PWD/CIDCO/MCGM/INDIAN RAILWAY/MJP etc.) in appropriate class.

The blank tender forms and the detailed information will be available on [www.mahatenders.gov.in](http://www.mahatenders.gov.in) from 22/01/2019 to 05/02/2019 upto 5.00 PM.

The completed tenders to be uploaded by E-tendering on or before Dt. 05/02/2019 upto 05.00 PM and the tenders will be opened on Dt. 07/02/2019 at 11.00 AM if possible. As per Government Circular नमस्तर-२०१७/प्र.क.८/कार्या-१, दिनांक २४/०८/२०१७ bidder should quote the offer considering GST Tax vide submitting the Tender.

Right to reject any or all tenders without assigning any reason thereof is reserved by the Commissioner, and whose decision will be final and legally binding on all the tenderers.

For more details and information visit Maharashtra's website [www.mahatenders.gov.in](http://www.mahatenders.gov.in).

Sd/-  
 Hydraulic Engineer  
 KDMC/PRO/HO/1201  
 21/01/2019  
 Kalyan Dombivli Municipal Corporation, Kalyan

**IN THE HIGH COURT OF JURISDICTION AT BOMBAY TESTAMENTARY AND INTESTATE JURISDICTION PETITION NO. 659 OF 2018**

Petition for Probate of the last Will and Testament of late Uttam alias Uttamrao Ramchandra Londhe, Hindu, Indian inhabitant, of Mumbai, married, Occupation: businessman, who was at the time of his death residing at 6B, Anand Nagar, Sion-Trombay Road, Chembur, Mumbai-400077. ...Deceased

Parshuram Shatu Patil, aged 66 years )  
 Hindu, Indian inhabitant, of Belgaum )  
 Occupation: Advocate, residing at 'Rohini' )  
 Plot No. 14, Defence Colony, Laxmi Nagar, )  
 Hindaiga, Belgaum - 591108 being the sole )  
 executor appointed in the Last Will and )  
 Testament of the Deceased ) ...Petitioner

To,  
 1. ALL CONCERNED  
 2. Shubhangi alias Shobha Vasant Kasar  
 Last known address at Dombivli, Maharashtra  
 3. Mrs. Janhavi Viren Mistry  
 (maiden name Bhagyashri Uttamrao Londhe)  
 Last known address at J. B. Nagar, Andheri East, Mumbai.

If you claim to have any interest in the estate of the above named deceased you are hereby cited to come and see the proceedings before the grant of Probate. In case you intend to oppose the grant of Probate you should file in the Office of the Prothonotary and Senior Master a caveat within 14 days from the service of this citation upon you.

"You are hereby informed that the free legal services from the State Legal Services Authorities, High Court Legal Services Committees, District Legal Services Committees, and Taluka Legal Services Committees as per eligibility criteria is available and in case you are eligible and desire to avail the free legal services, you may contact any of the above legal services Committees."

WITNESS SHRI. NARESH HARISHCHANDRA PATIL, Chief Justice, at Bombay aforesaid, this 10th day of January 2019.

Sd/-  
 For Prothonotary and Senior Master  
 Sealer  
 This 16th day of January 2019

Abhijeet Marathe  
 Petitioner's Advocate  
 107, Motilal Wadia Building, 22D, S.A. Brelvi Marg,  
 Fort, Mumbai - 400001. Tel: 22855150  
 Email: abhijeet@asmrathes.com

**SVC CO-OPERATIVE BANK LTD.**  
 (Multi State Scheduled Bank)  
 HUM SE HAI POSSIBLE  
 RETAIL BANKING CORPORATE BANKING INTERNATIONAL BANKING

**RECOVERY DEPARTMENT**  
 2nd FLOOR, SVC TOWER, JAWAHARLAL NEHRU ROAD, VAKOLA, SANTACRUZ (E), MUMBAI: 400 055. Tel No: 71999982/975.

**POSSESSION NOTICE**  
 Where as being the Authorized Officer of SVC Co-operative Bank Ltd. (earlier known as The Shamrao Vitthal Co-operative Bank Ltd.) under The Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 & in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 15/07/2014 under Section 13 (2) of the said Act, calling upon 1. M/s. S. A. Enterprises (Principal Borrower) at Flat No.- C/103, 1st Floor, Goverdhan CHSL, S. No. 128, H. No.2 Part, Near Anand Ashram, Convent School, Char Rasta, Palghar-west, Thane-401104. 2. Mr. Ashok Ishwarbhai Panchal (Partner/Mortgagor/Guarantor) Flat No.- C/103, 1st Floor, Goverdhan CHSL, S. No. 128, H. No.2 Part, Near Anand Ashram, Convent School, Char Rasta, Palghar-west, Thane-401104. 3. Mr. Amit Ashok Panchal (Partner/Guarantor) at Flat No.- C/103, 1st Floor, Goverdhan CHSL, S. No. 128, H. No.2 Part, Near Anand Ashram, Convent School, Char Rasta, Palghar-west, Thane-401104 to repay the amount mentioned in the said Notice being Rs. 49,43,740.20 (Rupees Forty Nine Lakhs Forty Three Thousand Seven Hundred Forty and Paise Twenty Only) as on 30/08/2014 together with future contractual interest from 01/07/2014 as mentioned in the said Demand Notice plus legal costs & charges etc. till the date of payment, within 60 days from the date of the said notice.

However, the Borrower, Mortgagor & Guarantors mentioned hereinabove having failed to repay the full amount with interest and legal expenses, notice is hereby given to the Borrower, Mortgagor & Guarantors mentioned hereinabove in particular and to the public in general that the Bank has since moved before the Hon'ble District Magistrate, Palghar vide Case No.- 106/2015, who has since allowed the Application on 21.01.2016 r/w High Court Order dated 19.12.2018 and further directed the Hon'ble Tahsildar, Palghar to take the Possession of the under mentioned Secured Asset. Accordingly, the Hon'ble Circle Officer, Palghar under the directions of the Hon'ble Tahsildar, Palghar has taken PHYSICAL POSSESSION of the property described herein below and handed over to the undersigned AUTHORIZED OFFICER of the SVC Co-operative Bank Ltd., today on this 17th January, 2019 & the AUTHORIZED OFFICER is in the Possession of the said Secured Asset under Section 13(4) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with the Rule 8 of the said Rules.

The Borrower, Mortgagor & Guarantors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of SVC Co-operative Bank Ltd. for an amount of Rs. 49,43,740.20 (Rupees Forty Nine Lakhs Forty Three Thousand Seven Hundred Forty and Paise Twenty Only) as on 30/08/2014 together with future interest at contractual rate and incidental expenses, costs and charges etc. incurred and to be incurred thereon from 01/07/2014 till the entire payment. Please note that while computing the current liability due credit would be given for any payment received subsequent to the aforementioned date.

The Borrower's/Guarantor's/Mortgagor's attention is invited to provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act in respect of time available to redeem the secured assets.

**Description of the Property**  
 Equitable Mortgage of Flat No.- C/103, 1st Floor, Goverdhan CHSL, S.No.128, H. No.2 Part, Near Anand Ashram, Convent School, Char Rasta, Palghar-west, Thane-401104 admeasuring 620 sq. ft. (Built-Up), in the name of Mr. Ashok Ishwarbhai Panchal.  
 Date: 17/01/2019  
 Place: Palghar  
 Authorized Officer

**IN THE HIGH COURT AT JUDICATURE AT BOMBAY TESTAMENTARY AND INTESTATE JURISDICTION PETITION NO 757 OF 2017**

Petition for Probate of the Last Will and Testament of Sunita Pradhan Navani Indian Inhabitant of Mumbai, a Hindu **Widower**, a Housewife, who was Residing at the time of her death at 12, Moon Stone Apartment Co-operative Housing Society Ltd., 3rd Floor, Plot No. 65/E, Linking Road, Santacruz (W), Mumbai-400 054. ....Deceased

Ashok Kishinchand Bhavnani,  
 Senior Citizen, Indian Hindu Inhabitant Of Mumbai Businessman and Nephew of Deceased Maternal Aunty residing at 36, Shagrilla Bld., Near Colaba Post Office, Colaba, Mumbai-400 025, being the Executor named in the above mentioned Will and of the Deceased

....Petitioner

**PUBLIC NOTICE**  
 To,  
 ALL CONCERNED,  
 If you claim to have any interest in the Estate of the abovenamed deceased you are hereby cited to come and see the proceeding before the Grant of Probate. In case you intend to oppose the Grant of Probate, you should file in the office of the Prothonotary and senior master a Caveat within 14 days from the service of this Citation upon you.

You are hereby informed that the free Legal services from the State Legal Services Authorities, High Court Legal Services Committees, District Legal service Authorities and Taluka Legal Services Committees as per eligibility criteria are available to you and in case, you are eligible and desire to avail the free legal services, you may contact any of the above Legal services Authorities/ Committees.

WITNESS DR. MANJULA CHELLUR, Chief Justice, at Bombay aforesaid this 19th day of May, 2017.

For Prothonotary and Senior Master Sealer  
 Gul Atmaram Madnani  
 Advocate for the Petitioner  
 Punam Building, Ground Floor,  
 Shop No. 1, Junction of R. K. Mission Road and Linking Rd., Khar (W), Mumbai-400 052.

**FEDERAL BANK**  
 YOUR PERFECT BANKING PARTNER

Branch : Pune-Warje Malwadi  
 The Federal Bank Ltd. Branch Warje-Malwadi, (Aryapratham Apartments, Off NDA Road Pune-411058)  
 CIN-L65191KL1931PLC000368, Website : [www.federalbank.co.in](http://www.federalbank.co.in)  
 Email : pned@federalbank.co.in, Tel : 02025236212

**GOLD LOAN - SALE NOTICE**  
 Notice is hereby given for the information of all concerned and public in general that Gold Ornaments pledged with Warje Malwadi branch of THE FEDERAL BANK LTD., in the undermentioned Gold Loan Account which was/veredue for redemption and which has/have not been renewed so far in spite of repeated notices, will be sold by private sale if it is not closed on or before 29-01-2019.  
 Date of Auction : 29-01-2019  
 Time : 3:00 PM  
 Venue : The Federal Bank Ltd. Br. : Warje Malwadi Aryapratham Apartment NDA Road Pune-411 058

Sr. No.	Name	Gross Weight (Grams)	Loan Amount	Auction Date
1	SOHAN RAJENDRAPRASAD AGARWAL	75.7	Rs. 1,21,500/-	29-01-2019
2	SOHAN RAJENDRAPRASAD AGARWAL	53.4	Rs. 95,000/-	29-01-2019

AVP & Branch Head  
 Warje Malwadi

**DENA BANK**  
 Dena Bank, Building No 1, 2nd Floor, 17-B, Horniman Circle, Fort, Mumbai - 400023. Tel : (022) 22662466, 22661918, Website : www.denabank.com

**E-AUCTION SALE NOTICE**  
 E-auction Sale Notice for sale of movable/immovable properties on 27/02/2019 (Wednesday) [Under Rule 6 (2) & 8(6) of security Interest (Enforcement) Rule, 2002]

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 6 (2) & 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002. Notice is hereby given to the public general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property hypothecated/pledged/mortgaged/charged to the Secured Creditor, the constructive/physical possession of which has been taken by the Authorised Officer of Dena Bank, will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" on 27/02/2019 (Wednesday)

Details of Borrower / Mortgagor (Owner of the property)	Description of the Property to be sold with known encumbrances	Secured Debt for recovery of which the property is to be sold	Possession	Reserve Price	Earnest Money Deposit (EMD) / Account number where EMD to be deposited	Contact No. of Authorised Officer/ Service Provider
Sujata Tours and Travels	Registration No. MH03 BC 5104 Manufacturer: Hyundai Model: Xcent (Manufacture Year: 01/2015) Variant: Base Crdi Fuel Type: Diesel Color: White, Engine No. 386262 Chassis No. : 128907	Rs. 2.02 lacs due as on 31.12.2018 plus uncharged interest	Actual/Physical Possession	Rs. 1.80 lacs	Rs. 0.20 lacs (A/c Name - SARFAESI EMD-0010, Account No. - 00191999999, IFSC Code - BKNDNCIRCL	Chief Manager cum Authorised Officer, Dena Bank, Ranade Road Branch: Contact no: 9152940010
Batu Tours and Travels	Registration No. MH03 BC 4019 Manufacturer: Maruti Model: Swift Dzire (Manufacture Year: 01/2015) Variant: Tour Ldi Fuel Type: Diesel Color: White, Engine No. 5149214 Chassis No. : 497540	Rs. 2.09 lacs due as on 31.12.2018 plus uncharged interest	Actual/Physical Possession	Rs. 1.40 lacs	Rs. 0.15 lacs (A/c Name - SARFAESI EMD-0123, Account No. - 012311999999, IFSC Code - BKNDNCIRCL	Chief Manager cum Authorised Officer, Dena Bank, Khodad Circle Dadar Branch: Contact No.: 9152940123
Divya Cabs	Registration No. MH01 BT 6687 Manufacturer: Tata Model: Indigo Ecs (Manufacture Year: 01/2016) Variant: Ls Tdi Fuel Type: Diesel Color: White, Engine No. 000000 Chassis No. : G26420	Rs. 6.26 lacs due as on 31.12.2018 plus uncharged interest	Actual/Physical Possession	Rs. 1.20 lacs	Rs. 0.15 lacs (A/c Name - SARFAESI EMD-0123, Account No. - 012311999999, IFSC Code - BKNDNCIRCL	Chief Manager cum Authorised Officer, Dena Bank, Khodad Circle Dadar Branch: Contact No.: 9152940123
Amit Prakash Mohite	Registration No. MH01 CJ 6469 Manufacturer: Hyundai Model: Indica Vista (Manufacture Year: 01/2015) Variant: Ls Quadrjet Fuel Type: Diesel Color: White, Engine No. 03FAGM193654 Chassis No. : MALA741DLM218928	Rs. 5.11 lacs due as on 31.12.2018 plus uncharged interest	Actual/Physical Possession	Rs. 0.40 lacs	Rs. 0.05 lacs (A/c Name - SARFAESI EMD-0130, Account No. - 013011999999, IFSC Code - BKNDNCIRCL	Chief Manager cum Authorised Officer, Dena Bank, Nagdevi Branch: Contact No.: 9152940003

Any encumbrances in relation to the above mentioned properties are Not Known to the bank. The last date for submission of EMD shall be on 26/02/2019 (Tuesday). The interested bidders may inspect the property at the above address between 1100 Hrs. and 1600 Hrs on 15/02/2019 (Friday). All further detailed terms & conditions of sale can be accessed from our respective branches.

**STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER SARFAESI ACT 2002**  
 The undersigned being the Authorized Officer of the Dena Bank is having full powers to issue this notice of sale and exercise all powers of sale under securitization and reconstruction of financial assets and Enforcement of Interest Act, 2002 and the rules framed there under. The Borrower/Guarantors are hereby given 30 days mandatory notice to pay the total outstanding of loan along with interest and expenses before the date of auction, failing which the property will be auctioned and balance if any, will be recovered with interest and cost from them by legal avenues.

Sd/-  
 Authorised Officer  
 Dena Bank

**Bank of India BOI**  
 Bank of India (Public Sector Bank)  
 Relationship beyond banking

Khodadad Circle Branch,  
 B-2 Empress Mahal, 1st Floor, Dadar T. T., Mumbai-400 014,  
 Phone-24126218, 24144783, Fax-24145287,  
 E-mail : khodadadcircle.mumbaisouth@bankofindia.co.in

**APPENDIX IV (See Rule 8 (1)) POSSESSION NOTICE (For Immovable Property)**

Whereas  
 The undersigned being the Authorised Officer of Bank of India, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred upon me under section 13 (12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 02/07/2018 calling upon the borrowers Mr. Hitesh Bhagwanji Solanki & Mrs. Kunjal Hitesh Solanki to repay the amount mentioned in the notice being Rs. 1732338/- (Rupees Seventeen Lakh Thirty two thousand three hundred thirty eight only) as on 02/07/2018 payable with further interest @ 9.70 % PA with monthly rest from 16.05.2018 and expenses until payment in full, within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers, guarantor and the public in general that the undersigned has taken physical possession of the property described herein below in exercise of powers conferred on me under Section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said rules on this 18th day of January the year 2019.

The borrower's attention is invited to provision of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

The borrower and guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of India, for an amount of being Rs. 1732338/- (Rupees Seventeen Lakh Thirty two thousand three hundred thirty eight only) as on 02/07/2018 and payable together with further interest @ 9.70 % PA with monthly rest from 16.05.2018 and costs thereon until payments/realization in full.

**DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY**  
 All the part and parcel of Residential property at Flat No. 107, Borivali Hari Om CHS Ltd. Bldg. No. C-2 B, S. V. Road, Borivali (W), Mumbai-400 092 in the name of Mr. Hitesh Bhagwanji Solanki & Mrs. Kunjal H. Solanki.

Date 18/01/2019  
 Place : Mumbai  
 Authorised Officer  
 (Bank of India)

**IVP LIMITED**  
 CIN: L74999MH1929PLC001503  
 Regd. Office: Shaktin N Redij Marg, Ghorpude, Mumbai - 400 033.  
 Tel.: 022-23787300 Website: [www.ipvindia.com](http://www.ipvindia.com)  
 Email: ipvsecretarial@ivpindia.com

**NOTICE**  
 Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, 13th February, 2019 at Mumbai to, inter alia, consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the third quarter and nine months ended 31st December, 2018.

The said Notice may be accessed on the Company's website at <http://www.ipvindia.com> and may also be accessed on the Stock Exchanges website at <http://www.bseindia.com> and <http://www.nseindia.com>.

In pursuance of SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, the Trading window in respect of dealing in the Equity Shares of the Company, will remain closed from 5th February, 2019 till 48 hours of the declaration of unaudited financial results of the Company for the third quarter and nine months ended 31st December, 2018.

By Order of the Board of Directors  
 For IVP LIMITED  
 Sd/-  
 Nisha Kantirao  
 Company Secretary  
 Place : Mumbai  
 Date : 21st January, 2019

**SBI**  
 Khed Branch, Dist Ratnagiri, Maharashtra, Pin Code- 415 709, Branch Code: 00411.  
 Tel: 02356-26304/268683

**POSSESSION NOTICE (For Immovable Property)**  
 Whereas,  
 The undersigned being the Authorised Officer of State Bank of India (Khed Branch), under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice on the date mentioned below in the table and stated hereinafter calling upon them to repay the amount within 60 days from the date of receipt of said notice. The Borrowers/Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers/Guarantors and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13 (4) of the said Act read with the Rule 8 of the said Rules of the Securitization (Enforcement) Rules, 2002, on this 15<sup>th</sup> day of January of the year 2019. The Borrowers/Guarantors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of State Bank of India (Khed Branch) for the amount and interest thereon.

The Borrowers attention is invited to provisions of Section 13 (8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Name of the Borrowers	Description of the Property Mortgaged	Date of Demand Notice	Demand Notice Outstanding Amount
Mr. Umar Akbar Shaikh (Loan No. 37667608520)	Flat No.104, Upper Ground Floor, Shees Plaza, Dak Bangla, Khed.	03.11.2018	Rs. 19, 03,774/- with further interest, expenses & other charges etc. As on 15.01.2019 Outstanding of Rs. 18,93,846/-
Mr. Bilal Yunus Pangarkar (Loan a/c No. 32430134710 & 34744851830)	Flat No. 106, Haseeb Palace, Grampanchayat Bhadgaon, Opp. MIB Girls High School, Dak Bungalow, Khed.	08.05.2017	Rs. 19,81,221/- with further interest, expenses & other charges etc. As on 15.01.2019 Outstanding of Rs. 19,06,617/-
Mr. Hishamuddin Abdul Kadir Tanke & Prop. Of City Paradise (Loan a/c No. 35219433880 & HTL3156200759)	Flat No. 201, CTS No. 3335, Haji Sharif Complex, Khed, Tal. Khed, Dist. Ratnagiri, Adm. 4441 sq. ft.	03.10.2018	Rs. 41,29,398/- with further interest, expenses & other charges etc. As on 15.01.2019 Outstanding of Rs. 68,07,396/-

Date : 21.01.2019  
 Place : Ratnagiri  
 Authorised Officer  
 State Bank of India

